

सकृन्म्रीठ (श्रीत्कृन्).

मीठुष्मत् adj. = मीठुष् RV. 5, 56, 3. 6, 50, 12.

मीनघ्न m. der Liebesgott HEM. JOGAÇ. 2, 104 (रूपे zu lesen). — Vgl.

मीनकेतन.

मुक्तिपूर्वस्यु m. ein Räuber an der Burg der Erlösung Spr. (II) 4265.

मुक्ते mit vorangehendem instr. ausser PAT. a. a. O. 5, 32, b. 33, a. 50, a. 7, 130, a.

मुख 8) die letzte Stelle zu 9) zu stellen; vgl. Spr. (II) 6456.

मुखगत adj. im Munde befindlich und im Angesicht seiend Spr. (II) 838.

मुखभङ्ग m. ein krankhaft verzogenes Gesicht Spr. (II) 4880.

मुखलेप 1) vgl. Spr. (II) 1930.

मुखसेचक m. N. pr. eines Schlangendämons MBu. 1, 2456 nach der Lesart der ed. Bomb., मुख^o ed. Calc.

मुखालु ein best. Knollengewächs (अखालु), eine Arum-Art RĀGAM. 7, 67.

मुख्य 1) b) am Ende eines adj. comp.: वस्त्रमुख्यस्त्रलंकारः beim Schmuck ist die Hauptsache das Kleid Spr. (II) 6009.

मुग्धमन् m. nom. abstr. von मुग्ध VĀMANA 5, 2, 56, v. 1.

1. मुच् Sp. 810, Z. 8 v. u. das Beispiel Spr. 4186 zu streichen, da hier मुक्तम् zu lesen ist; vgl. Spr. (II) 2722.

— अग्नि von sich geben, ausströmen: तापम् Spr. (II) 6770.

मुच adj. = 2. मुच् in रश्मि^o.

मुट् mit उद् vgl. उन्मोहन oben.

मुण्ड 1) a) kahl: शिरस् Spr. (II) 4896. — Vgl. शशमुण्डरस.

मुण्डरिका f. eine best. Pflanze = मुण्डरी RATNAM. 39.

मुद्गा bei den Buddhisten Handrechnen SCHIEFNER in Bull. de l'Acad. Imp. des sc. de St. P. 20, 383.

मुर्मुर PAT. a. a. O. 8, 42, a.

मुर्मुरीय्, ०यति denom. von मुर्मुर ebend.

1. मुष् mit अग्नि Jmd (acc.) um Etwas (acc.) bestehlen: येन स्वर्विदौ अग्निं गा अग्निमुञ्चन् RV. 9, 37, 39, wo अग्नि (für अग्निं) मुञ्चन्, nicht अग्निम् उञ्चन् (so Padap.) zu verstehen ist. Vgl. 9, 82, 4.

— सम् rauben, benehmen: समुञ्चन्दानवं (so die neuere Ausg.) तेजः समरे स्वेन तेजसा HARIV. 2751.

1. मुक्त् mit संप्र. संप्रमुग्धत् n. Verwirrung PAT. a. a. O. 6, 4, a. b.

मुहूर्तमार्तण्ड lithogr. Bombay 1861.

मूत्रय्, (मद्ययस्य) मूत्रयति मुखे श्याना व्याप्ति (so zu lesen) HEM. JOGAÇ. 3, 11.

मूत्रवृद्धि, an der ersten Stelle Anschwellung des scrotum (vermeintlich durch Harn), Hodensackbruch; füge WISE 371 hinzu und vgl. मूत्रवर्ति u. वर्ति.

मूत्रसात् adv. mit अस् zu Urin werden HEM. JOGAÇ. 3, 24.

मूर्ह् mit सम् 1) सद्यःसंमूर्हितान्तजसु in grosser Menge entstanden, wimmelnd HEM. JOGAÇ. 3, 33.

मूर्का 1) (Nachträge) HEM. JOGAÇ. 1, 24 (an der zweiten Stelle मूर्क्या zu lesen).

मूर्ति 1) a) एक^o so v. a. eine Person Spr. (II) 4205. पूर्व^o (Conj. für पूर्ण^o) die erste Erscheinungsform 4479.

मूर्धन् Sp. 837, Z. 1 v. u. füge bei: oder einen Ausgangspunkt habend.

मूर्धाभिषिक्त adj. geweiht so v. a. von Allen anerkannt: उदाहरणं PAT.

a. a. O. 1, 144, b.

मूर्धावसिक्त BHAR. NĀTJAÇ. 34, 18.

मूलमल, अमूलमलतल्ल HEM. JOGAÇ. 1, 5. — Vgl. मल्लमूल.

मूलवाप, lies Stecker, Pflanze st. Stecker.

मृग 1) d) BHĀG. P. 9, 20, 28.

मृगनाभिज् adj. vom Bisamthier kommend: कस्तूरी Spr. (II) 2208.

मृगपतिगमना f. N. pr. einer Göttin KĀLĀKARĀ 4, 31.

मृगमातृका KĀRĀKA 1, 15. 27.

मृग्य zu untersuchen so v. a. fraglich VĀMANA 5, 2, 56.

मृणालकण्ठ m. ein best. Wasservogel KĀRĀKA 1, 27.

मृणाललतिका f. Lotusranke, — stengel Z. d. d. m. G. 27, 16.

मृतधवा adj. f. deren Gatte todt ist: नारी UGĒVAL. zu URĀDIS. 1, 113.

मृतप्रिया f. Wittwe H. an. 2, 127.

मृत्कर्मन् n. Lehmarbeit: ०कर्मसंपन्न so v. a. mit Lehm verstrichen KĀ-BAKA 1, 14.

मृद् 1) a) auch Spr. (II) 838. 1930. Vgl. Z. d. d. m. G. 28, 411.

मृडकोष्ठ KĀRĀKA 1, 13.

मृडुभाव m. Milde HEM. JOGAÇ. 4, 81.

मेदस् 1) m. BHĀG. P. 4, 10, 24.

मेधिर Z. 6 streiche (इश).

मेम्यत् s. u. 2. मा.

मेरु 1) e) vgl. करतले विन्ध्याटवी सेविता SUBHĀSH. 71.

मेलन Z. 3 lies सुरासुरसैन्य^o.

मेष 1) e) vgl. Vāpi beim Schol. zu H. 210, Z. 4.

मैत्र 1) b) मति HEM. JOGAÇ. 4, 117. — 2) a) HEM. JOGAÇ. 4, 116 (मैत्री zu lesen).

मैनिक HEM. JOGAÇ. 4, 29.

1. यञ् Z. 3 hinzuzufügen: (आ) येजे KĀÇ. zu P. 6, 4, 120.

— अनुप्र med. verehren RV. 6, 36, 2.

यज्ञःस्वामिन् m. N. pr. eines Purohita KATHĀS. 74, 42.

यज्ञकुण्डल = कामकुण्ड H. an. 3, 647.

यत् am Ende hinzuzufügen: vgl. अयतत्.

— अन्वा vgl. अन्वायात्प्य oben.

2. यति 2) HEM. JOGAÇ. 4, 8. ०धर्म 1, 45. यतिन्द्र ebend. — 4) etwa Ordner: मृतीनाम् RV. 7, 13, 1. Geber SĀ.

यत्र 2) wenn mit potent. Spr. (II) 4034.

यथात्तिप्रम् adv. so schnell als möglich R. ed. Bomb. 1, 13, 30. Comm. trennt यथा तिप्रम् und erklärt यथा durch यथायोग्यतूप्रेषणेन.

यथान्तायिक adj. welcher Art PAT. a. a. O. 1, 31, b.

यथातथम्, am Schluss zu lesen यथातथ्य.

यथान्यासम् adv. dem ursprünglichen, richtigen Wortlaut gemäss, wie geschrieben steht PAT. a. a. O. 1, 30, b. 236, a. 250, b. 253, b. 2, 316, a.

यथापरम् MBh. 6, 28 vielleicht fehlerhaft für ०पुरम्. यथा येन प्रकारेण अपरमनुत्कृष्टमन्यायमित्यर्थः NILAK.

यथाप्रत्यक्षदर्शनम् adv. als wenn es vor Augen geschähe, als wenn man es mit eigenen Augen sähe MBh. 5, 5878. यथा ०दर्शनात् ed. Bomb.

यथाप्रधानम् MBh. 5, 5934.

यथाप्राणम् MBh. 3, 445.